

८, ४९, ९. AV. २, १२, ५. ÇAT. BR. ३, २, २, १३. तिसूपु RV. ६, ४७, ५. तिसूणाम् ८, ९०, ६. in der klass. Sprache nur तिसूणाम्, welche Form auch im Veda vorkommen soll, P. ६, ४, ५, ५. In der klass. Sprache sind instr. dat. abl. und loc. fem. oxytonirt oder paroxytonirt, im Veda stets paroxytonirt; der gen. fem. ist überall oxytonirt oder paroxytonirt, P. ६, १, १७, १०. १८१. Ueber die Decl. von त्रि und तिसूर् am Ende eines adj. comp. s. Sch. zu P. ७, २, ९९, १००. SIDDH. K. १४, ४, ५, १७, २, १०. fgg.

त्रिशं (von त्रिशत्) adj. f. १) der ३०ste VOP. ७, ४०. MBs. und R. in den Unterschrr. der Adhjāja. — २) den ३०sten Theil bildend, subst. १/३० eines Zodiakalbiles, ein Grad VARĀH. LAGHŪ. १, २३; vgl. त्रिंशोश, त्रिंशोशक. — ३) mit ३० verbunden P. ५, २, ४६. ग्राम १५० Sch. — ४) aus ३० bestehend: स्तोम. — ५) mit dem Trīmā-Stoma verbunden: श्वर-न् PANĀK. BR. २६, १, २. आव्य LĀTJ. ४, ५, ११. स्तोत्र १४.

त्रिशंक adj. १) = त्रिश aus ३० Theilen bestehend MBH. ३, १०६४. n. eine Verbindung von dreissig SUPADMA im ÇKD. — २) (von त्रिशत्) proparox. für ३० gekauft, ३० werth u. s. w. P. ५, १, २४.

त्रिशंकृत (त्रिशं + शत्) n. hundertunddreissig: वर्षीषां: RV. ६, २७, ६. त्रिशंत् (त्रि + शत् = दशत्) f. dreissig, ein Dreissig P. ५, १, ५९. SIDDH. K. २४७, b, ३. शा विश्वत्या त्रिशतो यस्त्वार्दु RV. २, १८, ५. त्रिशंत् त्रोश्च देवान् ३, ६, ९, ९, ९. त्रिशति त्रयस्पेरो देवास्ति: ४, २८, १. ÇAT. BR. ४, ५, ८, २. सूक्ष्मा त्रिशतम् RV. ४, ३०, २१, ६, ५९, ६. त्रिशङ्काम् १०, १८९, ३. त्रिशंत् योजनानि १, १२३, ८. सरांसि ४, ६६, ४, ९, ५८, ४. ÇAT. BR. ४४, १, २, १३, १३, १, २, ५. ÇĀÑKH. CR. 4, १५, २३, २८. त्रिशंतु ताः (काष्ठाः) कला M. १, ६४. R. ३, ६१, २२. कोटीर्ण द्वादश च त्रिशंतं च MBH. ३, १६२७४. R. ५, १, ४२. त्रिशंतं सार्थान्वर्षाणाम् ५०½ Jahre RĀGA-TAR. १, २८६. शैरेश्वापि त्रिशंता MBH. ६, ५०९. BHĀG. P. ५, २२, ५. H. १३८. त्रिशंतः gen. sg. P. ५, १, ६९, Sch. त्रिशंतो इद्वान् MBH. १३, ४९०, ७२३७. त्रिशद्विनिश्चित्वापौ: ६, ५४१८. त्रिशतिंशन्मानान् BHĀG. P. ५, २२, १६. °शदात्र CRĀÑKH. CR. १३, १६, २५. °शदत्तर् ÇAT. BR. ३, ५, ४, ७, ७, २, ५, २५. °शदं ज्ञ AV. ४३, ३, ४. °शदर् ४, ३३, ५. °शदर्ष M. ९, ९४.

त्रिशंति f. = त्रिशंत् dreissig KĀM. NITIS. ८, ३८. अष्टावचाशतं वर्षीष्विंशत्यङ्गं विवर्जितान् RĀGA-TAR. १, ३४८. — Vgl. त्रयस्त्रिंशति, पञ्च०, सप्त०.

त्रिशंकृत (von त्रिशंत्) n. ein Verein von ३० KĀM. NITIS. ८, ३७.

त्रिशंतम् (von त्रिशंत्) adj. f. १) der ३०ste VOP. ७, ४०. ÇAT. BR. ४०, ५, २, २३, ४, ५, ३, ४, ९, २, ३, ४७. MBH. १२, १३ und HARIV. in den Unterschrr. der Kapitel.

त्रिशंत्पत्र (त्रिं + पत्र) n. *Nymphaea esculenta* (कुमुद) ÇABDAM. im ÇKD.

त्रिशंदिश (von त्रिशंत् + विशंति) adj. pl. zwischen zwanzig und dreissig: मुत्ता: RĀGA-TAR. ३, २०९.

त्रिशोश (त्रिशं + शंश) m. ein Dreissigstel, १/३० eines Zodiakalbiles, ein Grad Ind. SI. २, २६४. VARĀH. LAGHŪ. ४, १. BRH. २० (१९), १०. त्रिंशोशक m. dass. १, ९.

त्रिशंन् (von त्रिशंत्) adj. ५० enthaltend P. ५, २, ३७, VÄRTT. ३. त्रिंशिनो मासाः Sch. VOP. ७, ९३. LĀTJ. १०, १०, ६, ९. विशार्दु PANĀK. BR. १६, १, २४, १०. त्रिःपत्रा s. त्रिपत्रा.

त्रिकृ (von त्रि) १) adj. a) oxyt. zu drei zusammengehörig, dreifach, eine Dreiheit bildend: श्रवे हृके श्रवे त्रिका दिवश्चरति भेषजा RV. ४०, ५९, २. स्तोम LĀTJ. ३, ८, १, ४, ४, २३, २५, ६, १३, १०, २०. रसाः SUÇA. १, ४४, २. °संयोग

2, ५६, १३. त्रपस्त्रिका: P. १, ४, १०१, Sch. — b) parox. zum dritten Mal erfolgend, in Verbind. mit घृणा P. ५, २, ७७. — c) in Verb. mit oder mit Ergänzung von शत drei vom Hundert, drei Procent M. ८, १४२. दिक्त्रिकाशताद्विपा (वृद्धिः) KULL. zu M. ८, १५२. दिक्त्रिकादिका (वृद्धिः) ebend. — २) ein Ort wo drei Wege zusammenkommen, n. H. ९८६. गृह्णता गृह्णवास्तुनि कार्यतां त्रिकचब्रा: HARIV. ६४१. — ३) wohl m. N. zweier Pflanzen: = गोकुरक und *Trapa bispinosa* LIN. NIGH. PR.; vgl. त्रिकाएक. — ४) f. शा eine best. Vorrichtung am Brunnen AK. १, २, २, २६. TRIK. H. 1091. H. a.n. MED. कूपस्थाते रङ्गादिधारणार्थमस्तं दारु त्रिका H., Sch. कपोपरिस्थप्रात्मागः। भूमिष्ठकूपपृथिव्यन्ये। कूपस्य समोपे रङ्गादिधारणार्थं त्रिखिदारुपत्रिमिति स्वामो। BHAR. zu AK. ÇKD. — ५) n. a) Dreizahl, त्रिः: TRIK. ३, ३, २६. H. a.n. २, ९. MED. k. २५. M. २, ७९, ७, ५१. PAT. zu P. २, २, २३. VARĀH. BRH. S. ३८, १८. तैर्य० M. ७, १४७. AK. १, १, ३, १०. H. २७९. पञ्चत्रिका ज्ञेते गुणाः: MBH. १२, ७९५. त्रित्रिक (राम) R. ५, ३२, १३. त्रिकत्रय im SUKHABODHA erklärt durch त्रिपला, त्रिकुरु und त्रिमट ÇKD. — b) die Gegend am unteren Theile der Wirbelsäule, regio sacra, Kreuzbein AK. २, ६, २, २७. TRIK. H. ६०८. H. a.n. MED. Bisweilen so v. a. नितन्त्र die Hüften; vgl. MALLIN. zu KIR. ४, १५. In SUÇA. auch die Gegend zwischen den Schulterblättern (wo auch drei Knochen aneinander gereiht erscheinen). HARIV. ११३३७. विवृतं RĀGH. ६, १६. त्रिके (zugleich = त्रिः: d. i. धर्म, व्रत und काम) स्थूलता PANĀK. I, २०३. RĀGA-TAR. १, ३७४. DAÇAK. १४६, ४. VARĀH. BRH. S. ३०, ९. beim Pferde ६३, १, ५. H. १२४७. — SUÇA. १, ७९, २, ३३८, २०, २, ३४, १३, २०७, १२. पृष्ठवंशमुभयतस्त्रिकसंबद्धे अंसफलके १, ३५०, ११. °संधि ४४, ५, ३६१, २. °त्रेना Kreuzweh २४१, १०. — Vgl. एकत्रिक, कुट्रिक unter कात्रय.

त्रिकुम् (त्रि + कृ०) १) adj. dreigipflig, dreispitzig, mit drei Hörnern versehen: त्रिशीर्षाणि त्रिकुम् AV. ५, २३, ९. — २) m. a) N. pr. eines Berges im Himavant (bei den Sauvira nach dem Schol. zu KIR. CR. ७, २, ३४) P. ५, ४, १४७. AK. २, ३, २. H. १०३०. वर्षिष्ठः पर्वतानो त्रिकुमामते पिता AV. ४, ९, ८; vgl. ९. यत्र वा इन्द्रो वृत्रमहस्तस्य पदद्वयासीति गिरि त्रिकुमदकरेत् ÇAT. BR. ३, १, २, १२. Vgl. त्रिकुरु. — b) Bein. KRISHNA's oder Vishnu's H. c. ६३. MBH. १२, १५०८. तैवासं त्रिकुरो वाराहं द्रृपमास्थितः। त्रिकुम्बिन (°कुतेन) विष्वातः १३२५२, १३, ६९५६. HARIV. S. ११२७, Z. ५ v. u. — c) N. pr. eines Sohnes des Çuki und Vaters von Dharmasārathi BHĀG. P. ७, १७, ११. — d) eine best. liturgische Handlung: त्रिकुम्बा एष यजो यद्वशरात्रः कुकुटकविंशः कुकुत्रपत्रिंशिः यद्विवर्जितान्विष्विंशत्यङ्गं विद्वान्दशरात्रेण यजते त्रिकुमुदव समानानां (so v. a. der höchste unter Seinesgleichen) भवति TS. ७, २, ५, २, ३. चतुष्प्राप्तामात्समूल्लक्षिकुमुदः शस्त्रम् श्रव महात्रिकुमुद, द्वन्द्वमत्रिकुमुद च CR. १६, २९, १४. fgg. — Vgl. त्रैकुमुद.

त्रिकुरु (त्रि + कृ०) adj. = त्रिकुम् P. ५, ४, १४७, Sch. MBH. १२, १३२५२.

त्रिकुम् (त्रि + कृ०) adj. = त्रिकुरु; vom Donnerkeil: यद्व प्रसंगे त्रिकुमुम्बिर्वर्तदृप्तुहुणो मनुष्यस्य द्वे वा: AV. ४, १२१, ५. Nach dem Schol. INDRA, von welchem es wirklich gebraucht ist in der folg. Stelle: कोनः पुत्रान्मरिष्यतीत्यक्षमित्नेऽव्रवीतांस्त्रिकुमुदिनिधायाचरत्स एत-त्सामापश्यत्स्त्रिकुमुदप्यत्समात्समूल्लक्षिकुमुदः PANĀK. BR. ८, १. — २) m. a) N. pr. eines Berges VS. १३, ५. KIR. २३, ५. त्रिकुमुसमानानां च प्रजानां च भवति PANĀK. BR. २२, १४. — b) eine best. liturgische Handlung KIR. CR.